

विभागाचे नाव :- इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी)

विभागाविषयी

प्रस्तावना

कुणबी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांचेकडून केली जाणारी मागणी विचारात घेवून शासनाने कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून "शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची" दि.25.08.2009 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना केली आहे. कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना) लाभ देण्यात येतो.

शासन निर्णय

शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कुविमं 2006/प्र.क्र.289/विधयो - 2,
दि.25.08.2009

उद्दिष्टे आणि कार्ये

1. राज्यातील कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
2. कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे.
3. कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
4. कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
5. राज्यातील कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे, त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.
6. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजूरी दिलेल्या सर्व योजना राबविणे.

मुख्यालय :-

उपकंपनीचे मुख्य कार्यालय, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे राहिल.

संचालक मंडळाची रचना

सदर महामंडळाच्या संचालक मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व खालील चार शासकीय सदस्य असतील :-

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची रचना (राज्यस्तर / जिल्हास्तर) :

अ.क्र.	हुद्दा	पदनाम	भुमिका
1.	मा.मंत्री	इतर मागास बहुजन कल्याण विभाग	पदसिद्ध अध्यक्ष
2.	शासन नियुक्त पदाधिकारी	महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष	उपाध्यक्ष
3.	प्रधान सचिव / सचिव	इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई	संचालक
4.	मा.सहसचिव	कल्याण, मंत्रालय, भारत सरकार, शास्त्री भवन, नवी दिल्ली	संचालक
5.	मा.संचालक	इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे	संचालक
6.	मा.संचालक	सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे	संचालक
7.	मा.व्यवस्थापकीय संचालक	महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, 9, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई	संचालक
8.	मा.व्यवस्थापकीय संचालक	राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली	संचालक
9.	मा.व्यवस्थापकीय संचालक	महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई	संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
10.	अशासकीय सदस्य – 6	-	संचालक

मंजूर पदे

मुख्य कंपनीच्या अधिकारी / कर्मचारी यांच्यामार्फत कोकण विभागांतर्गतच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व पालघर या 7 जिल्ह्यांतील जिल्हा कार्यालयांमार्फत सदर उपकंपनीच्या संबंधित जिल्ह्याचे कामकाज केले जाते.

नागरिकांविषयी

तक्रार नोंदणी –

1. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (सीपीजीआरएमएस)
2. तक्रार निवारण प्रणाली (महाराष्ट्र राज्य)
3. आपले सरकार

योजना कार्यक्रम

राज्य सरकार

योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

1. शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते.
2. अर्जदाराचे किमान वय वर्षे 18 ते 50 असावे. तसेच अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
3. बँकांकडून कर्जमर्यादा रु.10.00 लक्षपर्यंत.
4. बँकेने रु.10.00 लाखांच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेचे कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादित) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीवर राबविण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.
5. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
6. वेब पोर्टल / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नांव नोंदणी करणे अनिवार्य असेल.
7. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषानुसार असेल.
8. अर्जदाराने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे लागेल.
9. जर अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
10. अर्जदाराने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान 2 फोटो अपलोड करावेत.
11. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादित असावी.

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

गट कर्ज व्याज परतावा योजना
रु.10.00 लक्ष ते रु.50.00 लक्ष

1. शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
2. गटातील अर्जदारांचे किमान वय वर्षे 18 ते 45 असावे तसेच गटातील अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
3. बँकेकडून प्रती गटास कमीत कमी रु.10.00 लक्ष ते जास्तीत जास्त रु.50.00 लक्षपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीकरीता असेल.
4. पात्र शेतकरी उत्पादक (शेतकरी उत्पादक संघटना FPO) गटांना रु.50.00 लक्षपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरीता देण्यात येईल.
5. योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
6. मंजूर कर्जावर 5 वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12% व्याज दराच्या आणि रु.15.00 लक्षांच्या मर्यादित त्यातील व्याजाची रक्कम गटास दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
7. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, याऐवजी इतर कोणतेही चार्जेस / फीस अदा करणार नाही.
8. गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) दिले जाईल. गटाने या सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे लागेल.
9. सदर योजनेंतर्गत दोन व्यक्तींसाठी कमाल रु.25.00 लाखांच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी रु.35.00 लाखांच्या मर्यादेपर्यंत, चार व्यक्तींसाठी रु.45.00 लाखांच्या मर्यादेपर्यंत व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु.50.00 लाख पर्यंतच्या व्यवसाय/उद्योग कर्जावर 5 वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते जास्तीत जास्त 12% व्याज किंवा 15.00 लाखांच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
10. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादित असावी.

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

- राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे.
- शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठीच बँकेकडून मंजूर कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून विद्यार्थ्यांना आधारलिंग बँक खात्यात अदा करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
- कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष महत्तम कर्ज मर्यादित वितरीत केलेल्या रकमेवरील कमाल 12% व्याज परतावा महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्ष असावे व तो इतर मागास प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादित असावी.
- विद्यार्थ्याने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे लागेल.
- अभ्यासक्रम :-**
 - आरोग्य विज्ञान
 - अभियांत्रिकी
 - व्यावसायिक व व्यवस्थापन
 - कृषी, अन्न प्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रम.
- राज्यांतर्गत अभ्यासक्रम:** केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
- देशांतर्गत अभ्यासक्रम:** देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
- परदेशी अभ्यासक्रमासाठी:** QS (Quacquarelli Symonds) च्या रँकिंग / गुणवत्ता, पात्रता परीक्षा ग्रॅज्युएट रेकॉर्ड परीक्षा (GRE), परदेशी भाषा म्हणून इंग्रजीची चाचणी (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.
- शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने / शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्यानुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील.

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

उद्देश: राज्यातील कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्याने त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून कौशल्यपूर्ण बनवणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.

1. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणीबाबत (MSSDS) यांना सहाय्य करण्यात येते.
2. प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत (MSSDS) च्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलशी जोडणी करण्यात आली आहे.
3. महामंडळाकडून सदर पोर्टलचे लॉगिन, क्रेडेन्शियल कस्टमाइज्ड करून घेण्यात आले आहे.
4. महामंडळाद्वारे निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करून त्याची अंमलबजावणी करण्यात येते.
5. समुपदेशन उपक्रम, असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी (MSSDS) च्या जिल्हा यंत्रणेशी महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहाय्य करील.
6. किमान इयत्ता 10 वी उत्तीर्ण व पुढील शिक्षण घेतलेले कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील युवकांना परंपरागत तसेच कौशल्य विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक/शैक्षणिक संस्था यांना प्रोत्साहित करून सहाय्य करण्यात येते.

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

1. कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
2. सदर योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
3. महिला बचत गटांना बँकामार्फत वितरीत केलेल्या रु.5.00 लक्ष ते रु.10.00 लक्षपर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादित व्याज परतावा महामंडळाकडून संबंधित बचत गटांना अदा करण्यात येते.
4. पात्र महिला बचत गटातील फक्त इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल.
5. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान 50% कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
6. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.10.00 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र होईल.
7. महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाची व महाराष्ट्राची रहिवाशी असावी.
8. पात्र महिलांचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे राहील.
9. महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजूरीनुसार 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीकरीता बँक प्रमाणिकरणानुसार अदा करण्यात येईल.
10. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येईल.
11. लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावास महामंडळामार्फत पात्रता प्रमाणपत्र (LOI) निर्गमित करण्यात येते.
12. बचत गटास महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच बचत गटाने बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे.

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

20% बीज भांडवल योजना

1. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते.
2. महामंडळाचा सहभाग 20%, लाभार्थ्याचा सहभाग 5% व बँकांचा सहभाग 75% राहिल.
3. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.5.00 लक्ष आहे.
4. महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर 6% असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असेल.
5. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
6. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लक्षपर्यंत. (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार)

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

रु.1.00 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

1. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून ही योजना राबविण्यात येते.
2. अर्जदार कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा त्याचे वय 18 ते 55 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
3. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाखापेक्षा जास्त नसावे (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार)
4. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
5. रु.1.00 लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध होईल.
6. लाभार्थ्याचा सहभाग निरंक असेल.
7. 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मूळ रु.2,085/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.से. 4% व्याज आकारण्यात येईल.

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

कागदपत्रे

शासन निर्णय

सुचना

कार्यक्रम भरती	मागील कार्यक्रम निविदा	घोषणा (सामान्य)
-------------------	---------------------------	-----------------

मिडीया कॉर्नर

छायाचित्र दालन